



PETWASTE
(PRODUCT OF G G ENGINEERING LIMITED.)

GG ENGINEERING LTD.

(An Authorized OEM for Tata Motors Limited)

An ISO 9001 : 2015 Certified Company

05th August, 2021

To
Manager (CRD)
BSE Limited
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

Ref: Script Code- 540614

Sub. : Compliance under Regulation 30 & 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant of Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, We Enclosed herewith the copy of the advertisement for notice of Board Meeting to be held on Friday 13th August, 2021 at 12.00 P.M at Registered Office of the Company, Office No. 203, 2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd. S.V Road, Goregaon West, Near Sahara, Mumbai-400104 published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper), on 05th August, 2021.

This is for your information and records.

Thanking you,
Yours faithfully,
For G G Engineering Limited

For G G Engineering Ltd

Vinod Beriwal

Managing Director
Vinod Beriwal
Managing Director

Works : 715/716, G.I.D.C. Palej, Dist. Bharuch, Gujarat - 392220, INDIA.

Telefax: +91 2642 277720 E-mail : info@ggengg.in Website : www.ggengg.in

Regd. Off.: Office No : 203, 2nd Floor, Shivam Chambers Co-op Soc, Near Sahara, S. V. Road, Goregaon (west), Mumbai - 400104.

CIN No. : L28900MH2006PLC159174

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No.304, in "B" Wing, Third Floor, of Akash Ganga Co-Op. Housing Soc. Ltd., at Navay Nagar, Devchand Nagar Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Smt. Amravatidevi Bhabhutmal Soni & Shri Bhabhutmal Ganeshmal Soni. But Shri Bhabhutmal Ganeshmal Soni, expired on 21/04/2021, and as one of the legal heir Shri Sanjaykumar Bhabhutmal Soni, have applied to the society for transfer of 50% share in the said Flat and the said shares on his name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 05.08.2021

NOTICE

NOTICE is hereby given that MRS. AMI MUKESH RAJPUT is the legal heir of Flat No.313, 3rd Floor, Mahavir Jyot Co-Op.Hsg.Soc.Ltd., Modi Patel Road, Bhayandar (W), Dist.Thane, and applied for transfer of shares Certificate No.38, Dist.No.186 to 190 in this respect all persons including heirs, claimants, objector claiming any right, title or interest as legal heirs, or by way of sale, gift, whatsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at S-6, Komal Tower, Patel Nagar, Station Road, Bhayandar (W), within 15 days from the date hereof, failing which my clients will apply to the said society as legal heirs for transfer of the said shares of the said Flat, and no claims whatsoever will be entertained thereafter. (ANIL B.TRIVEDI)
ADVOCATE HIGH COURT

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT JOSEPH A. PEREIRA and Mrs. ANNIE J. PEREIRA, were owner of Flat No. B/001, 3rd Floor Ranganandha CHS Ltd., Village Manikpur, Sector-II, Vasant Nagri, Vasai (East), Dist. Palghar, and holder of Share Certificate No. 17 for Five Shares from 81 to 85 (hereafter referred to as the SAID FLAT). That the said JOSEPH A. PEREIRA died on 04/08/2011 and Mrs. ANNIE J. PEREIRA died on 20/01/2013 leaving behind them my clients (1) MRS. BERTILLE SAVIO DIAS, (2) Mr. JUDE MARK PEREIRA & (3) Mr. GORDON WILSON JOSEPH PEREIRA as their only legal heir and representative entitled to inherit the estate of deceased including the said flat and now my clients are intending to get the said flat and share certificate transfer in their joint names. If anyone has any claim over the said flat or share certificate claiming either lawfully or equitably through deceased JOSEPH A. PEREIRA and/or Mrs. ANNIE J. PEREIRA should contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivli (West), Mumbai - 400092, with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived and my clients shall proceed to get transfer the said flat in their joint names.

Sd/-
Advocate Mr. N. R. Pandey
Mobile No. : 986925976
Place: Mumbai Date: 05/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. B/310, Third Floor, of Shree Bhairav Complex Co-Op. Housing Soc. Ltd., at Near H. M. Theatre, Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Shri Bhabhutmal Ganeshmal Soni. But Shri Bhabhutmal Ganeshmal Soni, expired on 21/04/2021, and as one of the legal heir Smt. Amravatidevi Bhabhutmal Soni, have applied to the society for transfer of the said Flat and the said shares on her name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. A/204, Second Floor, of Shree Bhairav Complex Co-Op. Housing Soc. Ltd., at Near H. M. Theatre, Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Shri Bhabhutmal Ganeshmal Soni & Smt. Amravatidevi Bhabhutmal Soni. But Shri Bhabhutmal Ganeshmal Soni, expired on 21/04/2021, and as one of the legal heir Shri Sanjaykumar Bhabhutmal Soni, have applied to the society for transfer of 50% share in the said Flat and the said shares on his name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

Roseline mary Daniel R/O Darshana CHS, 131/B-25, Gorai 2, Borivali (West), Mumbai-400092, Maharashtra. Have lost my Certificate of Temporary Registration No. XVII-1796 of Maharashtra nursing council, Mumbai. If any one found please Contact Roseline 9820608683.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No.401, Fourth Floor, of Nav Parshwa Nagar Co-Op. Premises Soc. Ltd., at Devchand Nagar Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Shri Bhabhutmal Ganeshmal Soni. But Shri Bhabhutmal Ganeshmal Soni, expired on 21/04/2021, and as one of the legal heir Shri Sanjaykumar Bhabhutmal Soni, have applied to the society for transfer of the said Flat and the said shares on his name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client YASIN KASAM SHAIKH, that the Property as more particularly describe in the Schedule hereunder, who purchased the property from NAEED W/o. Late A. H. Khan, under Agreement for Sale dated 08.01.2003, who acquired the property from AFSHAN JAFFAR ALI KHAN, under Gift Deed dated 31.08.2001 and AFSHAN JAFFAR ALI KHAN & MRS. TWIN DEVELOPERS & BUILDERS, under Agreement for Sale dated 29.07.1995. It is hereby given to the Public Notice that the Agreement for Sale executed between NAEED W/o. Late A. H. Khan, & AFSHAN JAFFAR ALI KHAN, (Gift Deed dated 31.08.2001) and agreement executed between AFSHAN JAFFAR ALI KHAN & MRS. TWIN DEVELOPERS & BUILDERS, (Agreement for Sale dated 29.07.1995) respect of Scheduled property has been lost / misplaced on 26.07.2021 around 10.00 a.m. in Amrut Nagar, Mumbai, Thane.

Therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award otherwise claiming, howsoever arise hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278), Office at Flat No. 102, Building No. 4, Darul Falah Colony, Kausa, Mumbai, Thane - 400612 within a period of 7 days (both days inclusive) from the date of publication of this notice, failing which the claim of such person's will be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Mumbai Date: 05/08/2021

PUBLIC NOTICE

DELITE PALACE SHOP NO - 4, GROUND FLOOR, M.G. ROAD, GHATKOPAR (WEST) MUMBAI-400086.

Notice is hereby given that Share Certificate No. 9 for 5 shares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 41 to 45 (both inclusive) in DELITE PALACE, SHOP NO-4, GROUND FLOOR, M.G. ROAD, GHATKOPAR (WEST) MUMBAI-400086, issued in the names of SMT. NAYANABEN JAYSUKHLAL SHAH of Shop No-4 has been lost and that an application for the issue of Duplicate Share Certificate in respect thereof has been made to the Society to whom any objection should be made within 15 days from the date of this announcement. The Public are cautioned against dealing in any way with this Share Certificate.

Sd/-
DELITE PALACE (Ghatkopar w)
Hon. Secretary
Place: Mumbai, Date: 05/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Dr. Raghendra N. Bharti and others are owner of the land bearing Survey No. 66/1P Plot No. 101 adm area 0H-40R-OP, at Village Chinchvali, Tal. Ambernath and Dist. Thane. However, following described Agreement have been misplaced by them.

a) Agreement /Allotment Letter issued by Woody Acres Horticulture Co-op. Society Ltd in favour of Mr. Harish G. Bhide.
b) Agreement for sale/Sale Deed made between Mr. Harish G. Bhide and Mr. Premkumar Yadati.
Therefore, I hereby announced that, if anybody found the same, be please submit/return original document within a period of 07 (Seven) days from the date of this publication of notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned.

Sd/-
Adv. Kiran K. Dhalpe
Add : Off. 204, 2nd Floor, shree-yash CHS Ltd., Near Railway Station, behind Sanjeevani Hall, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. A/204, Second Floor, of Shree Bhairav Complex Co-Op. Housing Soc. Ltd., at Near H. M. Theatre, Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Shri Bhabhutmal Ganeshmal Soni & Smt. Amravatidevi Bhabhutmal Soni. But Shri Bhabhutmal Ganeshmal Soni, expired on 21/04/2021, and as one of the legal heir Shri Sanjaykumar Bhabhutmal Soni, have applied to the society for transfer of 50% share in the said Flat and the said shares on his name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

MAHAMAYA STEEL INDUSTRIES LIMITED Regd. Office: Plot No. 8/B-9, Sector C, Sarovar Urja Industrial Complex, Rajpur 493 221 (C.G.) Ph. +91-771-4910058 E-mail: c/o@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in Ctn: 1271071989/004607 Notice of Board Meeting Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th August, 2021 at 1.00 pm at its Registered Office at Plot 8/B-9, Sector C, Urja Industrial Area, Sarovar, Rajpur 493221 (Chhattisgarh) to consider and approve the Standalone & Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2021 and to discuss other matters as per the agenda of the meeting.

Sd/-
Jaswinder Kaur Mission
Company Secretary & Compliance Officer
Place: Raipur Date: 04.08.2021

PUBLIC NOTICE

LATE MR. SAI MOHAMMED ABDUL KARIM KHAN a member of the Park View Building No.2, Co-op. Hsg. Soc. Ltd. and holding Flat No.702, Amrut Nagar, Aji Glass Lane, Opp. MMRDA Garden, Jogeshwari (W), Mumbai-400102, situated at Plot No.24, bearing CTS No.506/2-3A, 506/2/3 & 506/2/6, village Oshiwara, Taluka Andheri, MSD & within the limits of K/West Ward of MCGM Mahanagar Palika, died on 02/04/2013 without making any nomination. The undersigned / society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of share and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the by-laws of the society. The claims / objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt within the manner provided under the by-laws of the society. A copy of the registered by-laws of the society is available for inspection by the claimants / objectors in the office of the society / with the secretary of the society and the undersigned at below mentioned address from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

Mr. Amritlal Chhotatal Mewada, a Member of the Uttam Villa Co-operative Housing Society Ltd. having address at Daulat Nagar, Road No. 10, Opp. D.M. School, Borivali East, Mumbai - 400066 and holding flat number No. 310 in the building of the society, died on 19/12/2012 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the by-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the by-laws of the society. A copy of the registered by-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 9.00 am to 6.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/-
BHARAT M. SHAH
B.Com L.L.B.
Advocate High Court
Place: Bhayander (West)
Dated: 04-08-2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. B/310, Third Floor, of Shree Bhairav Complex Co-Op. Housing Soc. Ltd., at Near H. M. Theatre, Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Shri Bhabhutmal Ganeshmal Soni. But Shri Bhabhutmal Ganeshmal Soni, expired on 21/04/2021, and as one of the legal heir Smt. Amravatidevi Bhabhutmal Soni, have applied to the society for transfer of the said Flat and the said shares on her name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Dr. Raghendra N. Bharti and others are owner of the land bearing Survey No. 66/1P Plot No. 101 adm area 0H-40R-OP, at Village Chinchvali, Tal. Ambernath and Dist. Thane. However, following described Agreement have been misplaced by them.

a) Agreement /Allotment Letter issued by Woody Acres Horticulture Co-op. Society Ltd in favour of Mr. Harish G. Bhide.
b) Agreement for sale/Sale Deed made between Mr. Harish G. Bhide and Mr. Premkumar Yadati.
Therefore, I hereby announced that, if anybody found the same, be please submit/return original document within a period of 07 (Seven) days from the date of this publication of notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned.

Sd/-
Adv. Kiran K. Dhalpe
Add : Off. 204, 2nd Floor, shree-yash CHS Ltd., Near Railway Station, behind Sanjeevani Hall, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane

NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Procter & Gamble Hygiene And health Care Limited have been lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Procter & Gamble Hygiene And health Care Limited at its Registered Office at P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (East), Mumbai, Maharashtra-400099. Within 21 days from this date the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Share Holder	No. of Shares	Dist. Nos From	To	Certificate Nos
C0000693	Cherukuri Lakshmi / Cherukuri Sreerama Murly (deceased)	184	1436128	1436311	4626

Sd/-
Cherukuri Lakshmi
Date: 04.08.2021

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of the general public that one ID card of MR. MAHESH RATHOD having ID No. 419866 & DISHAN QURESHI having ID 405783 issued by SBI CREDIT CARD has been missing both on 03/08/2021 anyone who finds the said ID card, is requested to return the said ID card to the SARA CREDIT SOLUTIONS Office No 8, 2nd Floor, Daulat Sagar Building, Opp. Bharat Gas, Nehru Road, Santacruz (East) Mumbai 400055. Contact DEVEN NAGRE: 97682 55002

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shop No.10, Ground Floor, of Bhayandar Bhavesh Co-Op. Housing Soc. Ltd., Bhavesh Bldg. No. 2 at Near Poddar School, Janata Nagar Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Shri Lalchandram Muraliram (alias Murarirani) Kanojia. But Shri Lalchandram Muraliram (alias Murarirani) Kanojia, expired on 18/09/2004, and his legal heirs are major I/ Mr. Balatirupa Sundar Rao Guntur died on 14/04/2020. Thereafter our client Smt. Annapurna Guntur being the nearest legal heir of the deceased is claiming the right, title, interest & share pertaining to the said Flat of the deceased member in her name. And the two daughters of the deceased namely 1) Mrs. Kotalakapudi Gayatri & 2) Mrs. Madhavi Nirav Panjabi have given their consent for transfer of the said property of the deceased to our client. Therefore persons having any objections for transfer of above shares, rights, title & interest should inform us along with proper & valid documents at our below mentioned address within 14 days of the publication of this public notice, however no objections of whatsoever nature thereafter will be entertained.

Sd/-
Mandar Associates Advocates
Office: B-14, Shanti Shopping Center, Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane 401107.
Place: Mira Road Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Mr. Balatirupa Sundar Rao Guntur was the 100% owner of Flat Premises bearing Flat No. 403, 4th Floor, Building No. C-21, The Suvidha Shanti Nagar C. H. S. Ltd, Sector 6, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane 401107. In the meantime said Mr. Balatirupa Sundar Rao Guntur died on 14/04/2020. Thereafter our client Smt. Annapurna Guntur being the nearest legal heir of the deceased is claiming the right, title, interest & share pertaining to the said Flat of the deceased member in her name. And the two daughters of the deceased namely 1) Mrs. Kotalakapudi Gayatri & 2) Mrs. Madhavi Nirav Panjabi have given their consent for transfer of the said property of the deceased to our client. Therefore persons having any objections for transfer of above shares, rights, title & interest should inform us along with proper & valid documents at our below mentioned address within 14 days of the publication of this public notice, however no objections of whatsoever nature thereafter will be entertained.

Sd/-
Mandar Associates Advocates
Office: B-14, Shanti Shopping Center, Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane 401107.
Place: Mira Road Date: 05.08.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Dilip Sonu Morye was the owners of the Flat No. 616, on 6th Floor, admeasuring 225 Sq. FT Built up area, in B2/B wing the building known as "AASHIRWAD Co-operative Housing Society Ltd", situated at MMRDA Colony, Subhash Nagar, Nahur, Bhandrup (W), Mumbai 400078. Original Allotment Letter issued by TATA POWER in favour of Mr. Dilip Sonu Morye is lost and misplaced. Now the said Flat is going to be Mortgage with Adhar Housing Finance Pvt Ltd. Any person having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said document and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice to Adv. Moncilla Crasto failing which, the claim of the such person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

Sd/-
ADV. MONCILLA CRASTO
Flat no. A/102, Chawara Arcade CHSL, above Abhinav Hospital, Nallasopara (W) 401203.
Place: Mumbai Date: 05/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the properties described in the schedule written hereunder are owned and possessed by Dr. Raghendra N. Bharti and others and they have agreed to sale the said property to my client Mr. Dhruv Kumar Dubey and other, that the said properties are free from encumbrances and doubts and having clean, clear and marketable title. Thus any person having any interest or claim by way of Agreement to Sale, Sale Deed, Mortgage, Lease, Pawn, Lien, Gift, Possession, or otherwise, in respect of the said properties should satisfy the undersigned together with the documents in support thereof, within a period of 7 (Seven) days from the publication of this notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned.

Sd/-
By order of the Board, For G G Engineering Limited
Vinod Beriwal
Managing Director
Place: Mumbai Date: 04/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the properties described in the schedule written hereunder are owned and possessed by Dr. Raghendra N. Bharti and others and they have agreed to sale the said property to my client Mr. Dhruv Kumar Dubey and other, that the said properties are free from encumbrances and doubts and having clean, clear and marketable title. Thus any person having any interest or claim by way of Agreement to Sale, Sale Deed, Mortgage, Lease, Pawn, Lien, Gift, Possession, or otherwise, in respect of the said properties should satisfy the undersigned together with the documents in support thereof, within a period of 7 (Seven) days from the publication of this notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned.

Sd/-
Adv. Kiran K. Dhalpe
Add : Off. 204, 2nd Floor, shree-yash CHS Ltd., Near Railway Station, behind Sanjeevani Hall, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client MRS. REHANABI ASIF MOHAMMED SHAIKH, that the Property as more particularly describe in the Schedule hereunder, which is held by ASIF ABAS MOHAMMED SHAIKH (died instestate on 07.11.2019) leaving behind him, the following surviving legal heirs:

Sr. No.	Name of the Legal Heir	Relation with Deceased
1.	MRS. REHANABI ASIF MOHAMMED SHAIKH	Wife
2.	MR. FAISAL ASIF SHAIKH	Son

It is hereby given to the Public Notice that my client MRS. REHANABI ASIF MOHAMMED SHAIKH, being the legal heir, intending to transfer the property, more particularly described in the schedule hereunder written in her name, therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award otherwise claiming, howsoever arise hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278) at their Office at Flat No. 102, Building No. 4, Darul Falah Colony, Kausa, Mumbai, Thane - 400612 within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/-
ADVOCATE PADMA BHOSALE
Mobile No.: 9920797085
Place: Mumbai Date: 05/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Ms. Payal Gupta daughter of Late Mrs. Kamlesh Kumari Gupta to transfer the Flat No. G-02, 'A' Wing, Bldg. No. 13, Shastrinagar Shivam Co-operative Housing Society Ltd., Link Road, Shastri Nagar, Goregaon West, Mumbai-400104, in her name from the name of her late mother Mrs. Kamlesh Kumari Gupta who expired on 19/4/2020 leaving behind her as the only legal heir, except her there is no any other legal heir of Late Mrs. Kamlesh Kumari Gupta. If any person having any claim of any nature whatsoever in the said flat mentioned above by way of sale, exchange, lease, license, trust, lien, easement, inheritance, possession, attachment, indentances, mortgage, charge, gift or otherwise is hereby required to make the same known in writing with copies of all supporting documentary evidence to the undersigned office (or office of the society) within 14 days from the date of Publication.

Sd/-
Advocate Smt. Pooja P. Gajjar
701, Prakash Anand Bhuvan, Opp. Jhansi Hospital, Turel Pakhad Road, Malad (West), Mumbai - 400064
Date: 05/08/2021

(PROPOSED) MARIYAM APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- CTS No.482 to 486, Village Majiwada, Thane (W.), Tal. Thane, Dist. Thane
REGISTER OF HOUSING SOCIETY PUBLIC NOTICE
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Society under mofa Section 10 (1). The next hearing is kept on - 30/08/2021 at 3:00 p.m.
M/s. Ajanta Enterprises who have interest in the said property may submit their say at the time of hearing in the venue mention below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.
Due to present Covid-19 Pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com
Description of the property -
Mouje - Majiwada, Tal. Thane, Dist-Thane

Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
482 to 486	-	-	-	-

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code-400 602.
Tel:-022 25331486.
Date : 04/08/2021

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

SHIV CO-OP. HSG. SOC. LTD.
Add :- Survey No. 78, Hissa No.2 (Part), Plot No. 22, Mouje-Kulgaon, Badlapur (W), District-Thane
Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 23/08/2021 at 3:30 p.m.
Respondents - M/s. Shiv Construction through Partner 1) Shri. Rakesh Hariram Pandey, 2) Shri. Narendara Janardan Pathak Landowners : Shri. Vijay Damodar Savarkar and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.
Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com
Description of the property -
Mouje - Kulgaon, Badlapur (W), District-Thane

Survey No.	Hissa No.	CTS No.	Area
78	2 (P)	-	280.00 Sq. Mtrs

वृहानमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश

बीजिंग, दि. ४, (प्रतिनिधी) - चीनमध्ये २०१९ मध्ये ज्या वृहानमधून कोरोनाची सुरुवात झाली होती तेथे आता पुन्हा एकदा चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृहानची लोकसंख्या १.१ कोटी असून तेथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. सोमवारी तेथे तीन रुग्ण सापडले असून वर्षभरात प्रथमच देशातच राहिलेले रुग्ण सापडले आहेत. चीनने कोरोना सायीर शक्यता मात केली असून २०१९ मध्ये वृहानमध्ये कोरोनाचा प्रसार दगावत होता.

PUBLIC NOTICE
My client Shri. Sarthak Sushil Raika is the owner of Flat No. 202 on Second Floor of Kundan Co-Operative Housing Society Ltd., at Vinayak Nagar, Bhayander (West), Taluka & Dist. Thane - 401101. (Area Admeasuring 602 sq. Feet).
That on verification of record my client found that the Original Chain Agreement for transfer Shri. Ganesh Vitthal Samant & Smt. Satyabhama Madanrala Raka, executed on 12.03.1984 is lost/not traceable.
My client has lodged lost complaint for the same with MHB Police Station vide lost report No. 4093/2021 on 03.08.2021.
Hence, this notice circulating to general public to take intimation and requesting, any person found the same kindly return at the address of my client. If any person claiming in the said flat property and document as referred by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, encumbrance, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned within 7 days from the date hereof, failing which without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.
Sd/-
Amey Humane, Advocate
Shop No. 68, Mahesh Nagar Bldg. No.6, Station Road, Bhayander (W), Thane- 401101.

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE that JOSEPH A. PEREIRA and Mrs. ANNIE J. PEREIRA, were owner of Flat No. B/001, Shree Rajaniganandha CHS Ltd., Village Manikpur, Sector-17, Vasant Nagar, Vasai (East), Dist. Palghar, and holder of Share Certificate No. 17 for Five Shares from 81 to 85 (hereafter referred to as the SAID FLAT).
That the said JOSEPH A. PEREIRA died on 04/08/2011 and Mrs. ANNIE J. PEREIRA died on 20/01/2013 leaving behind them my clients (1) Mrs. BERTILLE SAVIO DIAS, (2) Mr. JUDE MARK PEREIRA & (3) Mr. GORDON WILSON JOSEPH PEREIRA as their only legal heir and representative entitled to inherit the estate of deceased including the said flat and now my clients are intending to get the said flat and share certificate transfer in their joint names. If anyone have any claim over the said flat or share certificate claiming either lawfully or equitably through deceased JOSEPH A. PEREIRA and/ or Mrs. ANNIE J. PEREIRA should contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (West), Mumbai-400092, with the evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived and my clients shall proceed to get transfer the said flat in their joint names.
Sd/-
Advocate Mr. N. R. Pandey
Mobile No.: 9869265976
Place: Mumbai Date: 05/08/2021

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जि.जि. इन्डिनियरिंग लिमिटेड
(सीआयएन: एल२८९०९एमएच२००६पीएलसी१५९१९४)
नोंदणीकृत कार्यालय:
कार्यालय क्र.२०३, २रा मजला, शिवम चॅम्स को-ऑप.सो.लि., एम.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), सहारा अपार्टमेंटजवळ, मुंबई-४००१०४. दूर.क्र.:+९१-२२-४२२४१२६०; ई-मेल: gglimited@ggengg.in, वेबसाईट: www.ggengg.in

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वयर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजी दु.१२.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-कार्यालय क्र.२०३, २रा मजला, शिवम चॅम्स को-ऑप. सो.लि., एम.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), सहारा अपार्टमेंटजवळ, मुंबई-४००१०४ येथे जि.जि. इन्डिनियरिंग लिमिटेड संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.ggengg.in वेबसाईटवर आणि www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये जि.जि. इन्डिनियरिंग लिमिटेडकरिता सही/-
विनोद बेरिवाल
व्यवस्थापकीय संचालक

जाहीर नोंदीस
याद्वारे कळविण्यात येते की, श्री महादेव लक्ष्मण सावंत राहणार. मणीबेन चाव, सातिलाल कॅम्पाउंड, जवाहर नगर, खार (पूर्व), मुंबई-४०००१९, हे कार्यरत गिर्णोकाधारक दिनांक २७/०८/२००८ रोजी मृत झाले.
मृत्युपत्रात त्यांना पुढे मृत कल्याणमार्गे कायदेशीर वारस आहेत.

अ.क्र.	नाव (विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमुद करावतील)	वय	पूत व्यक्तीशी नाते
१.	पार्वती महादेव सावंत लग्नापूर्वी प्रभा सातु चव्हाण	७३	पत्नी
२.	सौ. वनिता वसंत भोगले लग्नापूर्वी युनिता महादेव सावंत	५६	विवाहीत मुलगी
३.	लक्ष्मण महादेव सावंत	५७	मुलगा
४.	सतीश महादेव सावंत	४६	मुलगा

उक्त नमुद वारसांना उक्त नमुद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या महाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळ्याचा लाभ मिळणेकरिता (मृत गिर्णोकाधारकचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अथेरी याचेकडे केला आहे.
त्या अनुषंगाने कृपा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अथेरी याचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००४८ या कार्यालये लेखी पुरावाहून नोंदीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल.
दिनांक: ०५/०८/२०२१

अर्जदाराचे नाव व पत्ता
श्रीमती पार्वती महादेव सावंत
मणीबेन चाव, सातिलाल कॅम्पाउंड, जवाहर नगर, खार (पूर्व), मुंबई-४०००१९.

Lost and Found
I Mr. Hemendra Nandlal Sheth, karta of Mr. Nandlal D. Sheth (HUF) would like to inform that I have lost/ misplaced my original agreement for sale dated 23 December 1991 purchase from Mr. Ashok Agarwal / Shri Swarupchand Goyal (Karta and Manager of HUF) belongs to my property i.e. Unit. No.5 Ground Floor Area 116sq.ft built up area in Ashoka Industrial Estate Co. HSC. Ltd. Golani Naka, Waliv, Vasai (East) 40209. If anyone find it, please kindly contact me on my mobile number 09819831126 or on above address within 15 days from the issue of this advertisement.
Sd/-
Mr. Hemendra Nandlal Sheth

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that, Mr. Chandru Keswani, the owner jointly with Mrs. Saloch Keswani of Flat No.B/503, Pleasant Park CHS Ltd., Plot No.60, Link Road, Opp. Movie Time Cinema, Malad(W), Mumbai 400 064, in the building of the society died on 01/05/2021 and his wife Mrs. Saloch Keswani has applied for the membership of the society.
We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/his claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.
Dated on this 5th day of August 2021 at Mumbai
LEGAL REMEDIES
ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIMAS CHS LTD. BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDOLIVE, MUMBAI 400 101
CELL: 9892276126/961911521/9819502415

Q&O FINANCE LTD
क्युगो फायनान्स लिमिटेड
सीआयएन:एल२८९०९एमएच१९१३पीएलसी२०३४०५
नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, ए-५४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७०१. दूर.:+९१-२२-४९७६२७९५, ई-मेल:contactus@qgofinance.com, वेबसाईट:www.qgofinance.com (सेबी (एफओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(ब) नुसार)

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

बीएसई कोड-५३८६४६	(रु. लाखात)			
तपशील	संपलेली तिमाही (०१.०४.२१ ते ३०.०६.२१) अलेखापरिक्षित	वर्ष ते तारीख आकडे (०१.०४.२१ ते ३०.०६.२१) अलेखापरिक्षित	संपलेले मागील वर्ष (०१.०४.२० ते ३०.०६.२०) अलेखापरिक्षित	मागील वर्षात संपलेली तिमाही (०१.०४.२० ते ३०.०६.२१) अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५९.७६	१५९.७६	५२१.२६	१०७.६४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)/कर, अपवादालातक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी	२८.६४	२८.६४	२९.८०	२९.८१
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालातक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	२८.६४	२८.६४	२९.८०	२९.८१
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालातक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर#)	१८.५९	१८.५९	६४.२०	१६.४४
कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा)/करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर)	१८.५९	१८.५९	६४.२०	१६.४४
समभाग भांडवल (रकम वास्तविक आकडे)	६९५२८००.००	६९५२८००.००	६९५२८००.००	६९५२८००.००
राखीव (पुनर्मुन्यांकित राखीव बाजू) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अर्धवर्षीय व खंडीत कार्यचलनाकरिता)	०.२७	०.२७	०.१२	०.२३
मूळ	०.२७	०.२७	०.१२	०.२३
सौमिकृत	०.२७	०.२७	०.१२	०.२३

टिप: सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिक्वयर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रिमार्सिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रिमार्सिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.qgofinance.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
क्युगो फायनान्स लिमिटेडकरिता सही/- रचना सिंगी व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन:००१६६९०८

दिनांक: ०३.०८.२०२१
ठिकाण: नवी मुंबई

सिटाडेल रियाल्टी अँड डेव्हलपर्स लिमिटेड
सीआयएन: एल२९०९०एमएच१९६५पीएलसी०१७९६४
नोंदणीकृत कार्यालय: मेरिथॉन फ्युचेरिस्ट, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३.

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखात - उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)

अ. क्र.	तपशील	एकमेव		एकत्रित	
		संपलेली तिमाही ३०.०६.२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण महसूल	६२.७८	२२४.८४	५६.०६	६२.७८
२	इतर उत्पन्न	-	-	-	-
३	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपुर्वी)	९५.०४	४८.४३	९५.०४	४८.४३
४	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबानंतर)	९५.०४	४८.४३	९५.०४	४८.४३
५	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	९५.०४	४८.०३	९५.०४	३५.०७
६	कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न ज्यामध्ये मागीदारी संस्थेतील नफ्याचा हिस्सा समाविष्ट (करानंतर)	९५.९२	४८.०३	९५.९२	३५.०७
७	समभाग भांडवल	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२
८	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) अ. मूळ इंधीएस	०.१५	०.६१	०.१४	०.१५
ब. सौमिकृत इंधीएस	०.१५	०.६१	०.१४	०.१५	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वयर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रिमार्सिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.citadelrealty.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
सिटाडेल रियाल्टी अँड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/-
एस. राममूर्ती संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (डीआयएन:००१३५६०२)

दिनांक: मुंबई
दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२१

गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेड
(सीआयएन:एल२८९०९एमएच१९६५पीएलसी०१२०३)
नोंद. कार्या: ३ वेम अँड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीव्ही, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१६. दूर.:०२२-२८२९१८३३, फॅक्स:०२२-२८२९०४१८ वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

सूचना
गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयडपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागधारकाकडे हस्तांतरणकरिता येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ सहायिका गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ चे नियम ६ सुधारितप्रमाणे लक्षात घेता गुंतवणूकदार ५ सलग वर्षांच्या कालावधीकरिता द्यावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही संदर्भातील समभाग कंपनीद्वारे आयडीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. आयडीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरित होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना कंपनीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर त्यांचे दान व करपत्रात आलेले लाभांशसंदर्भात वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे. कंपनीने आयडीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणासाठी देव असलेले शेअर्सबाबत संबंधित भागधारकांचे तपशील त्यांच्या (www.goldiam.com) वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयडीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्स बंद द्यावा व केलेले लाभांशाचे तपशील वेबसाईटवर पडताळून घ्यावेत. भागधारकांना विनंती आहे की, वित्तीय वर्ष २०१३-१४ आणि पुढील कालावधी संपन्न घातले अंतिम लाभांशावर आयडीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यापूर्वी द्यावा करावा. ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयडीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात त्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, निरामनुसार आयडीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरूपात शेअर हस्तांतरण अर्जाकरिता त्यांच्याद्वारे पारण मूळ भागप्रमाणपत्राची दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणात त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहाय्यक रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयडीएफच्या डिमॅट खात्याच्या शेअर्स हस्तांतरणाकरिता कोरिडोर कार्यावाहीत डिजिटिझेशन सुचित करावे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर वेबसाईटवर उपलब्ध केलेले तपशील हे नियामनुसार आयडीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणानंतरही योग्य सूचना म्हणून समाविष्ट. जर कंपनीला ३० ऑक्टोबर, २०२० रोजी किंवा वितरणाप्रमाणे तारखेला संबोधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त व ज्ञातल्यास नियमित दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे वितरित वित्ति प्रक्रियेमध्ये आयडीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरण लक्षात रकम हस्तांतरणाची अंतिम तारीखेला केले जाईल. ५ सलग वर्षांकरिता द्यावा व केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पुढील कोणीही सूचना न देता हस्तांतरित केले जातील. कृपया नोंद घ्यावी की, आयडीएफकडे हस्तांतरित द्यावा व केलेले लाभांश रकम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही द्यावा सांगता नाही. भागधारकांना आयडीएफकडे हस्तांतरित लाभांश व संबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ यावर आयडीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा द्यावा सांगता येईल याकरिता त्यांनी नियमांअंतर्गत वित्ति प्रक्रियेमध्ये नमुना आयडीएफ-५ मध्ये आयडीएफ प्राधिकरणाकडे वेगळा अर्ज करावा आणि ते आयडीएफ वेबसाईट www.epf.gov.in वर उपलब्ध आहे. जर संबंधित भागधारकांचा व क्रमवार व निरामनुसार काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी म. बिगोअर सर्विस प्रॉव्हिडर लिमिटेड, श्रीमती एवलीन सुब्रह्मण्यम, सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रानो (१), मुंबई-४०००२३, दूर.:०२२-२४९६२५२७/६०००, ई-मेल:mt.helpdesk@linkintime.com.

गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता सही/-
पंकज पारखीया कंपनी सचिव

दिनांक: मुंबई
दिनांक: ०४ ऑगस्ट, २०२१

रिशोरूप लिमिटेड
सीआयएन:एल२९०९०एमएच१९८८पीएलसी३४०१३
नोंद. कार्या: डब्ल्यू ७५(ए) व डब्ल्यू ७५(ए), एमआयडीसी ओटोरिंग क्षेत्र, सातपुर, नाविक-४२२०७७, वेबसाईट:www.rishiroop.in ई-मेल:investor.in@rishiroop.com, दूर.:+९१-२२-४०९६२०००, +९१-०२४३-२३४००४२, फॅक्स:२९१-२२-२२८७२७६९

जाहीर सूचना
३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा) आणि त्यातील नियमांअंतर्गत व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वयर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) सहायिका सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरित सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अन्वये दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य इतर दुरुश्राव्य माध्यमेने (व्हीसी/ओएव्हीएफ) मार्फत रिशोरूप लिमिटेडची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) होणार आहे. कंपनीची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.०० वा. व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल. सीडीएसएलच्या www.evotingindia.com मार्फत उपलब्ध होणारे व्हीसी/ओएव्हीएममार्फत हस्तांतरित सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याबाबत आणि ३६व्या एजीएम सूचने नमुद द्यावावर त्यांचे मत विद्युत स्वरूपात देण्यासाठी सर्व माहिती लक्षपूर्वक वाचावी. कायद्याच्या तरतुदी पुढीलप्रमाणे तसेच लिस्टिंग रेग्युलेशन्स सहायिका एमसीए परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल समाविष्ट एजीएम सूचना, वित्तीय अहवाल तसेच संचालकांचा अहवाल आणि लेखापरिक्षकांचा अहवाल तसेच वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचे दस्तावेज सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/उडीएर सहभागीदारांकडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहे. ३६व्या एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.rishiroop.in आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. नोंद नाहीत त्यांना त्यांचे मत रिमोट ई-वोटिंगने सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.०० वा. भायरे पासून शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० वा. भायरे पर्यंत देता येईल किंवा सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर लॉगिन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंगने देता येईल. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया ३६व्या एजीएम सूचनेत नमुद आहे. (१) पुढील दस्तावेज ई-मेलने स्विकारण्यासाठी ई-मेल आणि बँक खात्यात घेत पुढील लाभांशा प्राप्त करण्यासाठी बँक खाते तपशील नोंदणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे: अ) डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे उडीएर सहभागीदार (डीपी) यांच्याकडे त्यांचे ई-मेल व बँक तपशील नोंदणीसाठी संपर्क करावा. ब) वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी म. लिंक इन्व्हेस्टर्स इंडिया प्रा.लि. यांना त्यांचे ई-मेल व बँक तपशील अद्ययावत करण्यासाठी संपर्क करावा. सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होण्याबाबत व सीडीएसएल ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५२२/४३.

रिशोरूप लिमिटेडकरिता सही/-
अंशेली ए. फर्नांडिस कंपनी सचिव

दिनांक: मुंबई
दिनांक: ०३.०८.२०२१

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड
CIN:L24110MH1972PLC015857
नोंदणीकृत कार्यालय: १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, विवा देसाई बिल्डिंग, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. दूर.:०२२-६६१३९९९९, फॅक्स: ०२२-६६१३९९७७/७५, वेबसाईट:www.vipulorganics.com, ई-मेल:info@vipulorganics.com

कंपनीच्या समभागधारकांना सूचना
(गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयडपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभाग हस्तांतरणकरिता)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहायिका गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम २०१६, सुधारितप्रमाणे (आयडपीएफ नियम) नुसार मागील सात सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता सर्व शेअर्सवर लाभांश द्यावा व केलेले/देण्यात न आलेले संदर्भात कंपनीद्वारे सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयडपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करण्यात येतील. आयडपीएफ अधिनियमानुसार वित्तीय वर्ष २०१३-१४ करिता आणि पुढील सर्व वर्षांकरिता कंपनीद्वारे घोषित लाभांशावर द्यावा केलेले नाही किंवा रोख केलेले नाही आणि ज्यांचे शेअर्स आयडपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणास देव आहेत अशा संबंधित भागधारकांना आवश्यक सूचना पाठविण्यात आली आहे. अशा भागधारकांचे व आयडपीएफच्या डिमॅट खात्यात देव शेअर्सबाबत सर्व माहिती कंपनीचे <https://www.vipulorganics.com> वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयडपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणास देव असलेले शेअर्स व द्यावा व केलेले/रोख व केलेले लाभांशाचे तपशील पडताळून घ्यावे. वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे आणि आयडपीएफच्या डिमॅट खात्यात ज्यांचे शेअर्स हस्तांतरित होण्यास पात्र आहे त्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, निरामनुसार आयडपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरणाबाबत त्यांच्याद्वारे पारण मूळ भागप्रमाणपत्र एवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणात कंपनीद्वारे सहकार कर्त्यावधारित डिजिटिझेशन दुय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरूपात रुपांतरणासाठी सुचित केले आणि आयडपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरित केले. मूळ भागधारकांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि यापुढे व्यवहार योग्य नसेल. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयडपीएफ डिमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणासाठी सहकार कार्यावधारित डिजिटिझेशन सुचित केले जाईल. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयडपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित द्यावा व केलेले लाभांश व शेअर्स असे दोन्ही तसेच अशा शेअर्सवर आलेला सर्व लाभ यावर आयडपीएफ अधिनियमाअंतर्गत